

324/5975

Saturday, May 05, 2018

9:52 AM

पावती

Original/Duplicate

नोंदणी क्र. : 39म

Regn.: 39M

पावती क्र.: 5975 दिनांक: 05/05/2018

गावाचे नाव: पी.एस.पहाडीगोरेगांव
दस्तऐवजाचा अनुक्रमांक: बरल-१ -5199-2018
दस्तऐवजाचा प्रकार : करारनामा
सादर करणाऱ्याचे नाव: अमन पंत

नोंदणी फी

रु. 30000.00


दस्त हाताळणी फी

रु. 900.00

पक्षांची संख्या: 45

एकूण:

रु. 30900.00


दु.निबंधक बोरीवली 1


सह. दुय्यम निबंधक, बोरीवली क्र. १०,
मुंबई उपनगर जिल्हा.

बाजार मुल्य: रु.7510280.4 /-

मोबदला रु.11800000/-

भरलेले मुद्रांक शुल्क : रु. 590000/-

- 1) देयकाचा प्रकार: eSBTR/SimpleReceipt रक्कम: रु.30000/-
डीडी/धनादेश/पे ऑर्डर क्रमांक: MH000947052201819S दिनांक: 05/05/2018
बँकेचे नाव व पत्ता: Panjab National Bank
- 2) देयकाचा प्रकार: By Cash रक्कम: रु 900/-


मुळ दस्त व शंबनील प्रिंट प्राप्त झाली.
REGIS
DELIVE: 05/05/18
DOCUMENT

मूल्यांकन पत्रक (शहरी क्षेत्र - बांधीव)

Valuation ID

20180505133

05 May 2018, 09:35:47 AM

दरल-१

मूल्यांकनाचे वर्ष	2018
जिल्हा	मुंबई(उपनगर)
मुख्य विभाग	57-पहाडी-गोरेगाव पश्चिम (बोरीवली)
उप मुख्य विभाग	57/264 भुभाग : उत्तरेस गावाची हद्द, पुर्वेस लिक रोड, दक्षिणेस गावाची सीमा व पश्चिमेस खाडी
सर्व्हे नंबर /न. भू. क्रमांक :	सि.टी एस. नंबर#1073

वार्षिक मूल्य दर तक्त्यानुसार मूल्यदर रु.

खुली जमीन	निवासी सदनिका	कार्यालय	दुकाने	औद्योगिक	मोजमापनाचे एकक
86400	159800	175800	191800	159800	चौरस मीटर

बांधीव क्षेत्राची माहिती

बांधकाम क्षेत्र(Built Up)-	44.76चौरस मीटर	मिळकतीचा वापर-	निवासी सदनिका	मिळकतीचा प्रकार-	बांधीव
बांधकामाचे वर्गीकरण-	1-आर सी सी	मिळकतीचे वय-	0 TO 2वर्षे	मूल्यदर/बांधकामाचा दर -	Rs.159800/-
उद्दवाहन सुविधा-	आहे	मजला -	5th floor To 10th floor		

Sale Type - First Sale

Sale/Resale of built up Property constructed after circular dt.02/01/2018

मजला निहाय घट/वाढ = 105% apply to rate= Rs.167790/-

घसा-यानुसार मिळकतीचा प्रति चौ. मीटर मूल्यदर =(((वार्षिक मूल्यदर - खुल्या जमिनीचा दर) * घसा-यानुसार टक्केवारी)+ खुल्या जमिनीचा दर)

$$= (((167790-86400) * (100 / 100)) + 86400)$$

$$= Rs.167790/-$$

A) मुख्य मिळकतीचे मूल्य = वरील प्रमाणे मूल्य दर * मिळकतीचे क्षेत्र

$$= 167790 * 44.76$$

$$= Rs 7510280.4/-$$


एकत्रित अंतिम मूल्य

= मुख्य मिळकतीचे मूल्य + तळघराचे मूल्य + मेडन/नाईन मजला क्षेत्र मूल्य + निवृत्त/गच्चीचे मूल्य + वरील गच्चीचे मूल्य + बांदिसा वाहन तळाचे मूल्य + खुल्या जमिनीवरील वाहन तळाचे मूल्य + इमारती भावती मूल्य + बांधकामाचे मूल्य + खर्च/सुविधा/वाटकी

$$= A + B + C + D + E + F + G + H + I$$

$$= 7510280.4 + 0 + 0 + 0 + 0 + 0 + 0 + 0 + 0$$

$$= Rs 7510280.4/-$$



Home

Print

सह मुख्य निबंधक, बोरीवली क्र. - ५१
मुंबई उपनगर जिल्हा.

दरल - १		
4900	9	84
२०१८		

महाराष्ट्र शासन
GOVERNMENT OF MAHARASHTRA

ई-सुरक्षित बैंक व कोषागार पावती
e-SECURED BANK & TREASURY RECEIPT (e-SBTR)

16191437945496

Bank/Branch: PNB/OSHIWARA(6628)
Pmt Txn id : 260418M5070
Pmt DtTime : 26-04-2018@09:54:34
ChallanIdNo: 03006172018042450433
District : 7101/MUMBAI

Stationery No: 16191437945496
Print DtTime: 26-04-2018@15:35:23
GRAS GRN : MH000947052201819S
Office Name : IGR190/BRL1_JT SUB REGIST

StDuty Schm: 0030045501-75/Sale of Other NonJudicial Stamps SoS
StDuty Amt : R 5,90,000/- (Rs Five, Nine Zero, Zero Zero Zero only)

RgnFee Schm: 0030063301-70/Ordinary Collections IGR
RgnFee Amt : R 30,000/- (Rs Three Zero, Zero Zero Zero only)

Article : B25/Agreement to sale/Transfer/Assignment
Prop Mvblty: Immovable
Prop Descr : FLAT NO D/616 '6,TH FLOOR BLDG NO, 3 VEENA APRTS, IN VEENA. CHS LTDSEJA
L PARK LINKRD GOREGAON, WEST MUMBAI, Maharashtra
Consideration: R 1,18,00,000/-

Duty Payer: (PAN-AYQPP4209E) AMAN PANT
Other Party: (PAN-AEHMP4893C) YOGESH GULRAJ MEHTA

वरल - १		
५९००	२	०५
२०१६		

Bank official Name & Signature


Neha Singh *Golasa*

Bank official2 Name & Signature

Deeptisharma

Rekha Mehta

--- Space for customer/office use --- Please write below this line ---



Data of ESBTR for GRN MH000947052201819S
Bank - PUNJAB NATIONAL BANK

Bank/Branch : Oshiwara
 Stationary No : 16191437945496
 Pmt Txn id : 260418M5070
 Print DtTime : 26/04/2018 15:35:23
 Pmt DtTime : 26/04/2018 09:54:34
 GRAS GRN : MH000947052201819S
 ChallanIdNo : 03006172018042450433
 GRN Date : 26/04/2018 14:35:44
 District : 7101 / MUMBAI
 Office Name : IGR190 / BRL1_JT SUB REGISTRAR BORIVALI 1


StDuty Schm : 0030045501-75/ Stamp Duty(Bank Portal)
 StDuty Amt : Rs 5,90,000.00/- (Rs Five Lakh Ninety Thousand Rupees Only)

RgnFee Schm : 0030063301-70 / Registration Fee
 RgnFee Amt : Rs 30,000.00/- (Rs Thirty Thousand Rupees Only)

Only for verification not to be printed and used

Article : B25
 Prop Mvblty : Immovable
 Consideration : 1,18,00,000.00/-
 Prop Descr : FLAT NO D/616 6,TH FLOOR BLDG NO,3 VEENA APRTS,IN VEENA CHS LTD , SEJAL PARK LINK
 : RD GOREGAON,WEST MUMBAI,Maharashtra
 : 400104
 Duty Payer : PAN-AYQPP4209E AMAN PANT
 Other Party : PAN-AEHPM4893C YOGESH GULRAJ MEHTA

Bank Scroll No : 1
 Bank Scroll Date : 27/04/2018
 RBI Credit Date : 27/04/2018
 Mobile Number : 9594761757



Challan Defaced Details

Sr. No.	Remarks	Defacement No.	Defacement Date	Userld	Defacement Amount
1	(iS)-324-5199	0000681186201819	05/05/2018-09:40:49	IGR190	30000.00
2	(iS)-324-5199	0000681186201819	05/05/2018-09:40:49	IGR190	590000.00
Total Defacement Amount					6,20,000.00

बरल - १

4900	3	84
२०१८		



[Handwritten Signature]
Rekha Mehta
[Handwritten Signature]
Deepthi Sharma

AGREEMENT FOR SALE

THIS AGREEMENT FOR SALE is made and entered into at Mumbai, on this 5th day of may 2018.

BETWEEN

Mr. YOGESH GULRAJ MEHTA, aged 42 years, holding PAN No. AEHPM4893C, & Mrs. REKHA YOGESH MEHTA, aged 41 years, holding PAN No. AKQPM6055R, both adults, Indian Inhabitants, having address at and Owners of Flat No. D/616, 6th Floor, Building No. 3 known as Veena Apartment, of the Veena Co – Operative Housing Society Ltd., situated at Sejal park, Link Road, Near Goregaon Bus Depot, Goregaon (W), Mumbai - 400 104., hereinafter referred to as the "TRANSFERORS" (which expression it be repugnant to the context or meaning thereof shall mean and include their heirs, executors, administrators and assigns) of the ONE PART

AND

बरल - १		
५९६६	४	०५
२०१८		

Mr. AMAN PANT aged २९ years, holding PAN No. AYQPP4209E, & Ms. DEEPTI SHARMA, aged २८ years, holding PAN No. CDYPS8448B, both adults, Indian Inhabitants, having address at 659, Vikas Kunj, Vikas Puri, West Delhi - Delhi - 110 018, hereinafter referred to as the "TRANSFEREES" (which expression unless it be repugnant to the context or meaning thereof shall mean and include their heirs, executors, administrators and assigns) of the OTHER PART.

Deepthi Sharma
[Handwritten Signature]

Cont'd...
[Handwritten Signature]
Rekha Mehta

WHEREAS the TRANSFERORS are the registered members of Veena Co-operative Housing Society Ltd., registered with Dy. Registrar of Societies at Mumbai, under the Maharashtra Co - Operative Societies Act 1960, vide registration No. MUM / W-P / HSG / TC / 10347 / 99-2000 (hereinafter referred to as "SAID SOCIETY") and by virtue of being the member of the said society, they have been holding on ownership basis Flat No. D/616, 6th Floor, Building No. 3 known as Veena Apartment, in Veena Co-operative Housing Society Ltd., Sejal Park, Link Road, Near Goregaon Bus Depot, Goregaon (W), Mumbai - 400 104., admeasuring 401.50 Sq. Ft. Carpet Area i.e. equivalent to 37.30 Sq. Mtrs. Carpet Area, hereinafter referred to as "SAID FLAT".

WHEREAS

M/s. Shree Sejal Construction Pvt. Ltd., a firm of developers/builders having its registered office at 30, C. P. Tank Road, 1st Floor, Mumbai - 400 004., developed all that piece and parcel of plot of land bearing survey no. 161 (part), C. T. S. no. 1073, 1074 being lying and situate at Sejal Park, Link Road, Near Goregaon Bus Depot, Goregaon (W), Mumbai - 400 104., (hereinafter referred to as The Said Plot) and constructed a building therein known and named as Veena Apartment as was sanctioned by Municipal Corporation of Greater Mumbai and as per the apartment rules prevailing at the relevant time.

By the Agreement dated 13.09.1993, Mr. Ashok Vaidnath Thakur, had purchased and acquired from the above said developers/builders on ownership basis a residential premises being Flat No. D/616, 6th Floor, Building No. 3 known as Veena Apartment, in Veena Co-operative Housing Society Ltd., Sejal Park, Link Road, Near Goregaon Bus Depot, Goregaon (W), Mumbai - 400 104., for valid consideration and upon the terms and conditions as contained thereunder (hereinafter referred to as "The said Flat").

The said Purchaser therein in terms of the above said Agreement had paid therein the full and entire consideration thereof and had obtained the



बखत - १		
4922	4	77
२०१८		

[Signature]
Tilkharna

[Signature]
Shelke

requisite receipts of such payments made to the developers/builders and the developers/builders had handed over the possession of the said Flat to the Purchaser therein.


Various owners in the said Veena Apartment formed a Co-Operative Housing Society under the Maharashtra Co-Operative Society's Act, 1960 and formed under the name and style of Veena Co-Operative Housing Society Ltd., registered with the Dy. Registrars of Co-Operative Societies at Mumbai under Registration No. being MUM / W-P / HSG / TC / 10347 / 99-2000 (hereinafter referred to as Said Society).

The said Flat Purchaser had been admitted as member of the said Society and had been allotted Five (5) fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. from 576 to 580 (both inclusive) evidenced under Share Certificate No. 116 issued by the said Society, referred to as the said Shares.

Subsequently, vide Agreement for Sale dated 09.02.2003, the said Purchaser therein Mr. Ashok Vaidnath Thakur sold and / or transferred his rights, title and interest in the said Flat to Mr. Ketan Chandrakant Doshi & Mrs. Parul Ketan Doshi for valuable consideration as mentioned in the Agreement for Sale.



Thereafter, vide Agreement for Sale dated 28.02.2003, the said Mr. Ketan Chandrakant Doshi & Mrs. Parul Ketan Doshi sold and / or transferred their rights, title and interest in the said Flat to Mr. Abhijith Padman & Mrs. Sudha Abhijith for valuable consideration as mentioned in the said Agreement for Sale.



Thereafter, further vide Agreement for Sale dated 21.01.2006, the said Mr. Abhijith Padman & Mrs. Sudha Abhijith sold and / or transferred their rights, title and interest in the said Flat to Mr. Prakash Raju Shetty & Mrs. Vidya Prakash Shetty for valuable consideration as mentioned in the said Agreement for Sale.

Deepika Sharma

[Signature]

Prakash Raju Shetty

Cont'd 4/-

19. That the TRANSFERORS herein are absolutely and fully responsible & liable to pay all the taxes, dues / arrears of State Government / Central Government / Service Tax Authority, Central Excise Dues / Taxes, Income Tax, VAT, Municipal and Local Taxes, Property Taxes, Loans or any kind of outstanding and arrears due and pending as on date to any concerned department in respect of the Said Flat till the Handing Over Date of the Said Flat.

20. The TRANSFERORS agree to transfer Said Shares and their interest in the Said Flat to the TRANSFEREES and the TRANSFEREES are entitled to hold, possess, occupy and enjoy the Said Flat without any interruption from the TRANSFERORS or anyone else claiming through them. The TRANSFERORS hereby further declare that they have full right and absolute authority to enter into this Agreement for sale and transfer the Said Flat and that they have not done or performed any act, deed, matter or things whatsoever whereby they may be prevented from entering into this Agreement for Sale as purported to be done hereby or whereby the TRANSFEREES may be obstructed, prevented or hindered in enjoying the rights to be conferred or transferred or assigned in their favour or whereby quiet peaceful enjoyment possession of the TRANSFEREES in respect of the Said Flat may be disturbed.



This Agreement has been executed in Mumbai, the payments are made in Mumbai and the Said Flat is situated in Mumbai, hence it is subject to jurisdiction of Mumbai's court of law.

अक्षय - १		
4922	94	84
२०१६		


Deepthi Sharma


Rekha Malta


SCHEDULE OF THE PROPERTY


The TRANSFERORS hereby agree to transfer in favour of the TRANSFEREES together with rights, title and interest in Flat No. D/616, 6th Floor, Building No. 3 known as Veena Apartment in Veena Co-operative Housing Society Ltd., along with Five fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. from 576 to 580 (Both Inclusive) under Share Certificate No. 116 issued by Veena Co-operative Housing Society Ltd., at Plot of Land bearing Survey No. 161 (part), C. T. S. No. 1073, 1074, Village Pahadi Goregaon, Taluka Borivali in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban of the Municipal Corporation of Greater Mumbai situated at Sejal Park, Link Road, Near Goregaon Bus Depot, Goregaon (W), Mumbai - 400 104., admeasuring 401.50 Sq. Ft. Carpet Area of the building constructed in the year 1991-92

And further details of which are as under:

Year of Construction : 1991-92
Type of Construction : R. C. C.
No. of floors : Ground + 7 Upper Floors (with lift)
Area of flat : 401.50 Sq. Ft. Carpet Area
i.e. 37.30 Sq. Mtrs. Carpet Area




Deepthi Sharma


Rekha Mehta

cont'd	बपल - १
4922	9E 84
२०१८	

IN WITNESS WHEREOF the parties hereto have put and subscribed their respective hands on the day and the year first hereinabove mentioned.

SIGNED AND DELIVERED by
withinnamed the *TRANSFERORS*
Mr. YOGESH GULRAJ MEHTA
PAN No. AEHPM4893C

Yogesh Mehta




&

Mrs. REKHA YOGESH MEHTA
PAN No. AKQPM6055R
in presence of

Rekha Mehta




Ramesh V. Manserica
[Signature]



SIGNED AND DELIVERED by the
withinnamed *TRANSFEREES*
Mr. AMAN PANT
PAN No. AYQPP4209E

Aman Pant




&

Ms. DEEPTI SHARMA
PAN No. CDYPS8448B
in presence of

Deeptisharma




Anil Ichodke

[Signature]

बरेल - २		
११११	१०/११	
२०२६		

आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार
GOVT. OF INDIA

DEEPTI SHARMA
DEEPTI SHARMA
02/05/1989


AYOPP4209E



Handwritten signature

आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT
DEEPTI SHARMA
RAKESH SHAHMA
02/05/1989
Permanent Account Number
CAYPS8448B
Deepti Sharma
Signature

भारत सरकार
GOVT. OF INDIA



Deepti Sharma

बंदरा - १		
4966	20	89
२०१६		



दस्त गोपवारा भाग-2

क्रमांक : बरल-१ / 5199/2018
प्रकार :- करारनामा

बरल-१
दस्त क्रमांक: 5199/2018

पक्षकाराचे नाव व पत्ता

नाव: अमन पंत
पत्ता: प्लॉट नं: 659, माळा नं: - इमारतीचे नाव: विकास कुंज, ब्लॉक नं: विकास पुरी वॅस्ट दिल्ली, रोड नं: - दिल्ली, पश्चिम दिल्ली.
पॅन नंबर: AYQPP4209E

पक्षकाराचा प्रकार
लिहून घेणार
वय :- 29
स्वाक्षरी:-



नाव: दिप्ती शर्मा
पत्ता: 659, -, विकास कुंज, विकास पुरी, वॅस्ट दिल्ली, - अशोक नगर (वॅस्ट डेव्ह:ई), DELHI, WEST DELHI, Non-Government.
पॅन नंबर: CDYPS8448B


लिहून घेणार
वय :- 28
स्वाक्षरी:-



Deeptisharma

नाव: योगेश गुलराज मेहता
पत्ता: प्लॉट नं: डी-616, माळा नं: 6वा मजला, बी. नं. 3, इमारतीचे नाव: टीणा अपार्टमेंट्स., वीणा सीएचएस लीमीटेड, ब्लॉक नं: सेजल पार्क, गोरेगांव प. मुंबई, रोड नं: लिंक रोड, महाराष्ट्र, MUMBAI.
पॅन नंबर: AEHPM4893C


लिहून देणार
वय :- 42
स्वाक्षरी:-



Yogesh

नाव: रेखा योगेश मेहता
पत्ता: प्लॉट नं: डी-616, माळा नं: 6वा मजला, बी. नं. 3, इमारतीचे नाव: वीणा अपार्टमेंट्स., वीणा सीएचएस लीमीटेड, ब्लॉक नं: सेजल पार्क, गोरेगांव प. मुंबई, रोड नं: लिंक रोड, महाराष्ट्र, MUMBAI.
पॅन नंबर: AKQPM6055R

लिहून देणार
वय :- 41
स्वाक्षरी:-



Rekha

दस्तऐवज करून देणार तथाकथीत करारनामा चा दस्त ऐवज करून दिल्याचे कबुल करतात.
क्र. 3 ची वेळ: 05 / 05 / 2018 09 : 32 : 56 AM

बरल - १
५१९९ ४५ ४५
२०१८


दस्तऐवज करून देणार तथाकथीत करारनामा चा दस्त ऐवज करून दिल्याचे कबुल करतात.
क्र. 3 ची वेळ: 05 / 05 / 2018 09 : 32 : 56 AM

पक्षकाराचे नाव व पत्ता

नाव: रमेश मानसूरिया
वय: 51
पत्ता: बी-504, नीता अपार्टमेंट्स, सेजल पार्क न्यू लिंक रोड गोरेगाव पश्चिम मुंबई
पिन कोड: 400104

स्वाक्षरी

छायाचित्र अंगठ्याचा ठसा



नाव: अनिल के खोडके
वय: 35
पत्ता: 3 गणेश नगर लिंक रोड जोगेश्वरी पश्चिम मुंबई
पिन कोड: 400102

स्वाक्षरी



प्रमाणित करणेत येते, की का दस्तानाचे एक पात्रे आहे.

सह. दुय्यम निबंधक, बोरीवली क्र.-१ मुंबई उपनगर जिल्हा.


बरल १/५१९९ / २०१८
पुस्तक क्रमांक-१, क्रमांक.....बर
नोंदला. ५१५१९८
दिनांक :

क्र. 4 ची वेळ: 05 / 05 / 2018 09 : 33 : 39 AM
क्र. 5 ची वेळ: 05 / 05 / 2018 09 : 33 : 59 AM नोंदणी पुस्तक 1 मध्ये

सह. दुय्यम निबंधक, बोरीवली क्र.-१ मुंबई उपनगर जिल्हा.

सह. दुय्यम निबंधक, बोरीवली क्र. १, मुंबई उपनगर जिल्हा

Epayment Number
MH000947052201819



Defacement Number
0000681186201819

5199 / 2018

सूची - २)

सूची क्र.२

दुय्यम निबंधक : सह दु.नि. बोरीवली 1
दस्त क्रमांक : 5199/2018
नोंदणी :
Regn:63m

गावाचे नाव : पी.एस.पहाडीगोरेगांव


1) विलेखाचा प्रकार	करारनामा
2) मोबदला	11800000
3) बाजारभाव(भाडेपट्ट्याच्या व्यतिरिक्त पट्टाकार आकारणी देतो की पट्टादार ते नमुद करावे)	7510280.4
4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक असल्यास)	
5) क्षेत्रफळ	
6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल किंवा.	
7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून देणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता.	
8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता	
9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक	05/05/2018
10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	05/05/2018
11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	5199/2018
12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	590000
13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	30000
14) शेरा	

1) पालिकेचे नाव: मुंबई म.न.पा. इतर वर्णन : सदनिका नं: डी-616, माळा नं: 6 वा मजला, बी. नं. 3,
इमारतीचे नाव: वीणा अपार्टमेंट्स, वीणा सीएचएस लीमीटेड, ब्लॉक नं: सेजल पार्क, गोरेगांव प. मुंबई -
400104, रोड : लिंक रोड (C.T.S. Number : 1073 आणि 1074 ;))

1) 44.76 चौ.मीटर

1): नाव:-योगेश गुलराज मेहता वय:-42; पत्ता:-प्लॉट नं: डी-616, माळा नं: 6 वा मजला, बी. नं.
3, इमारतीचे नाव: वीणा अपार्टमेंट्स., वीणा सीएचएस लीमीटेड, ब्लॉक नं: सेजल पार्क, गोरेगांव प.
मुंबई, रोड नं: लिंक रोड, महाराष्ट्र, MUMBAI. पिन कोड:-400104 पॅन नं:-AEHPM4893C
2): नाव:-रेखा योगेश मेहता वय:-41; पत्ता:-प्लॉट नं: डी-616, माळा नं: 6 वा मजला, बी. नं. 3,
इमारतीचे नाव: वीणा अपार्टमेंट्स., वीणा सीएचएस लीमीटेड, ब्लॉक नं: सेजल पार्क, गोरेगांव प. मुंबई,
रोड नं: लिंक रोड, महाराष्ट्र, MUMBAI. पिन कोड:-400104 पॅन नं:-AKQPM6055R

1): नाव:-अमन पंत वय:-29; पत्ता:-प्लॉट नं: 659, माळा नं: -, इमारतीचे नाव: विकास कुंज,
ब्लॉक नं: विकास पुरी वॅस्ट दिल्ली, रोड नं: -, दिल्ली, पश्चिम दिल्ली. पिन कोड:-110018 पॅन
नं:-AYQPP4209E
2): नाव:-दिप्ती शर्मा वय:-28; पत्ता:-659, -, विकास कुंज, विकास पुरी, वॅस्ट दिल्ली, -, अशोक
नगर (वेस्ट डेव्हॉई), DELHI, WEST DELHI, Non-Government. पिन कोड:-110018
पॅन नं:-CDYPS8448B



मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला
तपशील :- :

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला
अनुच्छेद :- :

(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area
annexed to it.

सह दुय्यम निबंधक, बोरीवली क्र.-१,
मुंबई उपनगर जिल्हा.